LA TIM METAL & INDUSTRIES LIMITED

(Formerly known as Drillco Metal Carbides Ltd.) CIN: L99999MH1974PLCO17951

Regd. Off.: 201, Navkar Plaza, Bajaj Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056. Tel: 26202299 / 26203434 Email: cs.latimmetal@gmail.com Web: www.latimmetal.com

Date: 27th August, 2021

To
Department Of Corporate Services, **BSE Limited,**P. J. Towers,
Dalal Street, Fort
Mumbai-400 001

Sub: Submission pursuant to Regulation 30 & Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirement) Regulation, 2015.

Scrip Code: - 505693 Security Id: - LATIMMETAL

Dear Sir/Madam,

Please find enclosed copies of Newspaper Publication published in "The Free Press (English)" and "Navshakti (Marathi)" on August 27, 2021 in compliance of MCA Circular 20/2020 dated May 5, 2020 and 02/2021 dated January 13, 2021, pertaining to the 45th Annual General Meeting (AGM) of the company to be held on Friday, September 24, 2021 at 3:00 p.m. through Video Conferencing/ Other Audio Visual Means.

You are requested to kindly take the above on record and oblige.

Thanking you.

For La Tim Metals & Industries Limited

Swati Gupta

Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE

Email Id- cs.latimmetal@gmail.com Website: www.la CIN- L99999MH1974PLC017951

45th ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH

NOTICE is hereby given that the 45th Annual General Meeting (AGM) of the members of the La Tim Mei Industries Limited (the company) will be held on Friday, September 24, 2021 at 3.00 PM (IST) throug deo Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provision April 13,2020 and May 05, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circul ted May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular) to transact the

lotice of the AGM and Annual Report for the financial year 2020-21 will be sent in elecnareholders whose e-mail ids are registered with the Company or the Depository Participant(s). The oresaid documents will be available on the website of the Company at www.latimmetal.com and on the ebsite of the stock exchange at www.bseindia.com. As per the MCA Circulars and SEBI Circular ner of registering and updating email addresses:

a) Members holding shares in physical mode are requested to send an email t

) Members holding Shares in Demat mode are requested to contact their respective Depos

ocuments like Folio No., Name of member (s) and self-attested scanned copy of PAN Card or Aadh

articipant for registering the email addresses. fanner of remote e-voting and e-voting during the AGM:

he Company is proving evoting facility (remote e-voting) to its shareholders to cast their votes on all the esolutions set out in the notice of the AGM. Additionally, the Company is providing facility of voting rough e-voting during the AGM (e-voting). The procedure for remote e-voting and e-voting during the

Final Dividend and Record Date:

The Shareholders may note that the Board of Directors, at their meeting held on 28th June 2021 ha ecommended a Final Dividend at the rate of 5% i.e. Re 0.50 per equity share of face value of Rs 10/- each of the shareholders at the AGM. The Dividend, if declared at AGM shall be credited to the eligible r(s) directly to the respective bank accounts through Electronic Clearing Services (ECS)/ N Automated Clearing House (NACH) etc. The record date for determining the eligibility to receive the vidend is September 21, 2021. In order to receive dividend without any delay, shareholders ar equested to update their bank account details with the Registrar and Share Transfer Agent of the ompany i.e. Satellite Corporate Services Pvt. Ltd A-106-107, Dattani Plaza, East West Indl. Co.

Tax on Dividend, if declared at the AGM:

Pursuant to Finance Act 2020, dividend income is taxable in the hands of Shareholders with effects fron April 1, 2020. The Company shall therefore be required to deduct tax at source at the applicable rates a time of making the payment of the said Final Dividend, if declared at the AGM

he TDS rate may vary depending on the residential status of the shareholder bmitted by the shareholders and accepted by the Company in accordance with the provisions of th o the Finance Act, 2020 and amendments thereof. Shareholders can also visit Company's webs

he voting period begins on September 21, 2021 at 09:00 A.M. and ends on September 23, 2021 at 05:00 P.M for the shareholders of the Company. During this period the shareholders of the Company holding hares either in physical form or in dematerialized form as on cutoff date i.e. 17th September, 2021 ma ast their vote electronically. The cut off date for purpose of determining the eligibility of members to atte ne 45th AGM is 17th September, 2021. E-voting shall be made available at the 45th AGM and the mbers who have not casted their vote by remote e-voting can exercise their voting rights at the 45t bers who have casted their votes by remote e-voting can participate in 45th AGM but shall no be eligible to cast votes at the 45th AGM. The persons who have acquired shares and become member

he Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesda nber 22, 2021 to Friday, September 24, 2021 (both days inclusive) for Annual General Meeting. case of queries/grievances with regard to attending AGM & e-voting, contact Pallavi Mhatre, Manager ISDL, Trade World, 'A'Wing,4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Pare bai 400 013 Email: evoting@nsdl.co.in, Tel: 1800 – 222 – 990.

For LA TIM METAL & INDUSTRIES LIMITED

Place · Mumbai Date: 26th August, 2021

Remote E-Voting:

Members are informed that:

Rahul Timbadia Managing Director

BABA ARTS LIMITED

Read, Office: 3A, Valecha Chambers, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053

CIN: L72200MH1999PLC119177 • Website: www.babaartslimited.com

Email: babaartslimited@yahoo.com / investors@babaartslimited.com • Tel No.022 2673 3131 • Fax: 022 2673 3375

NOTICE OF 22ND ANNUAL GENERAL MEETING

AND INFORMATION ON E-VOTING

Notice is hereby given that the Twenty Second Annual General Meeting ("22nd AGM") of the Members of

Baba Arts Limited ("the Company") will be held on Wednesday the 22nd September, 2021 at 11.30 a.m. (IST)

through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") ONLY to transact the business as

set out in the Notice of 22nd AGM. In accordance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated 5th May, 2020, 8th April, 2020, 13th April, 2020 and 13th January, 2021 (collectively referred to as

"MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular dated

12th May, 2020 and 15th January, 2021("SEBI Circulars"), the Company has completed mailing of the Notice of the 22nd AGM along with the Annual Report 2020-21 on Thursday the 26th August, 2021, through electronic mode only to those members whose email addresses are registered with the Company or Registrar & Transfer

BSE Limited viz. www.bseindia.com. A copy of the same is also available on the website of

Central Depository Services (India) Limited ("CDSL") viz.www.evotingindia.com.

on Tuesday, the 21st September, 2021 at 5.00 p.m.(IST);

shall not be allowed to change it subsequently;



Shop No. 1, Ground Floor, Lotus Link Square Building, Junction of J. P. Road and Link Road Andheri West, Mumbai - 400053. Tel : 022-26283329

D. N. Nagar Branch

Re: Advance account 17050600001275 of Mr. Ajay Peter Sajan with our DN Nagar Versova Branch-Publication of Photograph of Wilful Defaulter. Notice is hereby given to the public at large that BANK OF BARODA has declared the following person as wilful defaulter, in terms of Bank's/RBI's extant guidelines, complying with the due process prescribed.

PUBLIC NOTICE



Mr. Ajay Peter Sajan (Borrower)

Bank had sent suitable communication to the Borrower informing the decision of the Bank to declare him as a wilful defaulter. As permitted by the Reserve Bank of India, Bank publishes the photograph of the wilful defaulter, for the information of public at large.

> Assistant General Manager Bank of Baroda, D.N. Nagar Versova Branch



SYMBOLIC POSSESSION NOTICE [UNDER RULE 8(1)] SARFAESI ACT-2002.

(for immovable property)

WHEREAS the undersigned being the Authorised officer of the New India Cooperative Bank Ltd. under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security nterest (Enforcement)Rules, 2002 issued Demand Notice dated 03.06.2021 calling upon the Borrower, Mr. Noorul Islam Shaikh to repay the amount entioned in the Notice being Rs.28,73,879.69 (Rupees Twenty Eight Lakh Seventy Three Thousand Eight Hundred Seventy Nine & Paise Sixty Nine Only) under Housing Loan together with future interest @8.75% p.a thereon compounded with monthly rest and penal interest @ 2% p.a w.e.f. 01.04.2021 till the date of payment within 60 days from the date of receipt of the Notice.

Mr. Noorul Islam Shaikh having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Sureties/Mortgagors and the public in general that the undersigned has taken possession of property/Assets described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rules on 24th August 2021.

The Borrower/Sureties/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of New India Co-operative Bank Ltd. for an amount of **Rs.28,73,879.69** inclusive of interest upto 31.03.2021 with future interest @8.75% w.e.f. 01.04.2021, costs and charges thereon.

Description of the Property

Flat No.61, 6th Floor in B- Wing, in the building "Carolyn Apartment", Known as Carolyn CHS. Ltd., situated near GCC, Mira Bhayander Road, Mira Road (E), District Thane-401 107 (admeasuring 403 sq.ft carpet area equivglant to 44.98 sq. Mtrs. Built up area) owned by Mr. Noorul Islam Shaikh and Mrs. Hinakausar Noorul Islam Shaikh.

sd-Authorised Officer, Place: Mumbai NEW INDIA CO-OPERATIVE BANK LTD. Date: 24.08.2021

वसुली अधिकारी

द्वारा : दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बँक लिमिटेड; मुंबई मुख्य कार्यालय: २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४

दुरध्वनी. क्र. : २३८५ १८१९, २३८९ १२४४, ई-मेल : legal@deccanbank.com

स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा (Proclamation of Sale)

नियम १०७ (११) इ महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १०७ (११) इ अन्वये मला मिळालेल अधिकारान्वये न्यायनिर्णित ऋणको **मे. आशिष कॉर्पोरेशन मालक : सौ. अनिता शिरीष कुलकर्णी** यांच्याविरुद्ध मा. उप-निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र शासन, मुंबई (परसेवा) यांच्या कडून कलम १०१ अंतर्गत वसुली दाखला मिळविलेला आहे. दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., गिरगाव, मुंबई-४०० ooy यांना **मे. आशिष कॉर्पोरेशन मालक ः सौ. अनिता शिरीष कुलकर्णी** यांच्याकडून वसूली दाखल्यापोटी रक्कम **रु. २४,९८,४१५/- (रुपये चोवीस लाख अठठ्याण्णव हजार चारशे पंधरा रुपये फक्त)** (अधिक दि.०१.०८.२०२१ पासनचे पढील व्याज व इतर खर्च) येणे आहे.

न्यायनिर्णित ऋणको **मे. आशिष कॉर्पोरेशन मालक**ः **सौ. अनिता शिरीष कुलकर्णी व श्री. शिरीष प्रभाकर कुलकर्णी (जामिनदार)** यांच्या संयुक्त मालकीची खाली नमुद केलेली गहाण स्थावर मालमत्ता जप्त करुन -गाब्यात घेण्यात आलेली आहे. या जाहीर सूचनेव्दारे कळविण्यात येत आहे की, दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., यांच्याकडे गहाण असलेली खालील स्थावर मालमत्ता जाहीर लिलावाने "**जेथे आहे, जशी आहे**' **आणि "जी आहे , जशी आहे"** या तत्त्वावर सर्वात जास्त बोली बोलणाऱ्या व्यक्तीस विक्री करतील. या करित सदर मालमत्ता विक्रीसाठी मोहोरबंद निविदा मागविण्यात येत आहेत.

गहाण स्थावर मालमत्तेचे वर्णन

गहाण मालमत्तेचा तपशील	एकूण क्षेत्रफळ	आरक्षित मूल्य			
सदनिका क्र. ए/३०१, सुर्यिकरण को-ऑप. हौ. सो. लि., ३ रा		ਨ.			
मजला, प्लॉट क्र. आर - ४६ व आर - ४७, एम.आय.डी.सी.,	बांधीव अधिक	४९,५०,०००/-			
निवासी क्षेत्र, गांव-आजदे गोलवली, डोंबिवली (पूर्व), तालुका					
कल्याण, जिल्हा ठाणे.	ओपन टेरेस				
मालक :- सौ. अनिता शिरीष कुलकर्णी व श्री. शिरीष प्रभाकर					
कुलकर्णी					

लिलावाचे ठिकाणः दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., मुंबई मुख्य कार्यालय : २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरणाव, मुंबई - ४०० ००४ निविदा उघडण्याची व लिलावाची तारीख : बुधवार, दिनांक ०८.०९.२०२१. लिलावाची वेळः दुपारी ०३.३० वाजता

दिनांक **०८.०९.२०२१** रोजी **दुपारी ठीक ३.३० वाजता** इच्छुक खरेदीदारांच्या उपस्थितीत निविदा उघडण्यात येतील. निविदा उघडल्यानंतर निविदाकारांना आपल्या देकार/निविदेतील रक्कम वाढवून बोली लावण्याची संधी देण्यात येईल

लिलावाच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे लिलाव व विक्रीच्या अटी व नियमावली तसेच तपशील आणि निविदा अर्ज दि डेक्कन मर्चन्ट्स को-ऑप.

- बॅंक लि., मुख्य कार्यालय येथे अर्जाची किंमत रु. १,०००/- भरून प्राप्त होतील. इच्छुक खरेदीदारांनी मोहोरबंद लिफाफ्यातील देकार, बँकेच्या वरील पत्यावर दिनांक : ०७.०९.२०२९
- रोजी किंवा त्यापूर्वी कामकाजाच्या दिवशी **सकाळी १०.३० ते सायं. ०५.३० वा.** वेळेत दाखल करावेत व त्यासोबत रु. २५ 000/- इतन्या रकमेचा "दि हेन्कन मर्चन्द्रस को-ऑप, बँक लि." च्या नावे असलेल डिमांड ड्राफ्ट जोडावा. खरेदीदार यानी वसुली अधिकाऱ्यांकडे बोली रकमेच्या १५% रक्कम दिनांक o८.o९.२o२१ रोजी भरली
- पाहिजे. अन्यथा त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात येईल.
- खरेदीदार यानी वसुली अधिकाऱ्यांकडे पुढील ९०% रक्कम आठ दिवसांत व उर्वरीत ७५% रक्कम ४ दिवसांत भरुन विक्री व्यवहार पूर्ण करावा लागेल. उक्त मालमत्ता हस्तांतरीत करण्याचा संपूर्ण खर्च तसेच सरकारी कर, विमा, थकबाकी, सोसायटी,
- गाळा/ दुकान यांची थकबाकी देयके व इतर कर इत्यादी खरेदीदारांनीच अदा करावयाचे आहेत. तसेच उक्त मालमत्तेची मालकी शीर्षक दस्तऐवज तपासून घेण्याची जबाबदारी खरेदीदाराची असेल.
- सदर मालमत्ता हस्तांतरीत झाल्यानंतर त्या मालमत्ते संबंधीत कोणी तिऱ्हाईकाने काही वाद निर्माण केल्यास त्याचे निरसन करण्याची सर्व जबाबदारी खरेदीदाराची असेल.
- लिलाव केव्हाही रद्द करण्याचे, तहकू**ब** करण्याचे व पुढे ढकलण्याचे अधिकार वसुली अधिकारी, ठाणे यांच्याकडे राखून ठेवण्यात येत आहेत.
- मालमत्तेच्या पाहणीसाठी बँकेच्या वरील पत्त्यावर कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते ५.०० या वेळेत संपर्क साधल्यास संबंधित अधिकाऱ्यांमार्फत सदर मालमत्तेची पाहणी करण्याची व्यवस्था केली जाईल थावर मालमत्तेच्या लिलाव विक्री आयोजनाबद्दल संबंधित कर्जदार/जामिनदार यांना ही जाहिरात वैधानिव

ਸहੀ/-

राजु विठ्ठल जाधव

वसुली अधिकारी

दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप बँक. लि., मुंबई

. 'जाहीरनामा **दि. २७.०८.२०२१** रोजी प्रसिद्ध केला.



देनांक : २७.०८.२०२१

टेप : सदर लिलाव प्रक्रिये करिता वाजवी मूल्याची प्रथम जाहिरात दिनांक ११.०३.२०२१ रोजीची ३० देवसांची, द्वितीय जाहिरात दि. २१.०७.२०२९ रोजीची ३० दिवसांची व तृतीय जाहिरात दि. २७.०८.२०२१ रोजीची १० दिवसांची देण्यात येत आहे.

ASPIRE

Aspire Home Finance Corporation Limited Corporate Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025. Email: info@ahfcl.com. CIN Number: - U65923MH2013PLC248741

Branch Office - Shop No-14, Ground Floor, Aricia Altis, Near Forties Hospital, Bail Bazar, Kalyan (West), Mumbai - 421306, Maharashtra Contact No.:- Mr. Vikas Bankar - 09372705471

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION CUM SALE

Pursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorised Officer of Aspire Home Finance Corporation Limited (AHFCL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of amount due from borrower/s, offers are invited to submit online in the Web Portal of our Sales & Marketing and e-Auction Service Partner, M/s. Inventon Solutions Pvt. Limited (InventON) i.e. https://auctions.inventon.in by the undersigned for purchase of the immovable property, as described hereunder, which is in the Physical Possession on 'As Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and 'Whatever is There Is Basis', particular of which are given below:

Name of Borrowers/ Co-Borrowers/ Guarantors/Mortgagers	Date & Amount of 13(2) Demand Notice	Description of Property	Reserve Price EMD Bid Increase Amount	Date & Time of e-Auction
LAN: LXTIT00316-170022168 Branch: Titwala Borrower: PRAMOD GHANSHYAM POTDAR Co-Borrower: PRIYANKA PRAMOD POTDAR	(Rupees Twenty Lac Fifty Six	Aai Ekveera Building Flat No- 104, 1st Floor, A Wing Survey No-32/17, Dhokali, Near Nirmal Park Kalyan, Ambernath Thane Maharashtra 421302	Rs. 16,00,000/- Rs. 1,60,000/- Rs.10,000/-	September

Terms and Conditions of E- Auction:

- 1. The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid document and as per the procedure set out therein. Bidders may go through the website of Aspire Home Finance Corporation Limited (AHFCL), www.motilaloswalhfl.com and website of our Sales & Marketing and e-Auction Service Provider https://auctions.inventon.in for bid documents, the details of the secured asset put up for e-Auction and the Bid Form which will be submitted online;
- 2. All the intending purchasers/bidders are required to register their name in the Web Portal mentioned above as https://auctions.inventon.in and generate their User ID and Password in free of cost of their own to participate in the e-Auction on the date and time aforesaid
- For any enquiry, information & inspection of the property, support, procedure and online training on e-Auction, the prospective bidders may contact the Client Service Delivery (CSD) Department of our Sales & Marketing and e-Auction Service Partner M/s. Inventon Solutions Pvt. Limited, through Tel. No.: +91 9137100020 & E-mail ID care@inventon.co.in/akshada@inventon.co.in or the Authorised Officer, Mr. Vikas Bankar - 9372705471
- 4. To the best of knowledge and information of the Authorised officer, there is no encumbrance in the property/ie However the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrance, title o property/ies put on e-Auction and claims/right/dues/affecting the property prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute any commitment or any representation of AHFCL. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to AHFCL. The Authorised officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues;
- 5. For participating in the e-Auction, intending purchasers/bidders will have to submit/upload in the Web Portal (https://auctions.inventon.in) the details of payment of interest-free refundable Earnest Money Deposit (EMD) of the secured asset as mentioned above by way of Demand Draft in favour of 'Aspire Home Finance Corporation Limited' or by way of RTGS/ NEFT to the account details mentioned as follows: Bank Name: HDFC Bank, Branch Lower Parel, Mumbai, Bank Account No.: 00600340073530, IFSC Code: HDFC0000060 along with self-attested copies of the PAN Card, Aadhaar Card, Residence Address Proof, Board Resolutions in case of company and Address Proof on or before 04:00 PM of 13/09/2021:
- 6. The Property will not be sold below the Reserve Price. The Successful Purchaser/ Bidder shall have to deposit the 25% (inclusive of EMD) of his/her/ its offer by way of RTGS/NEFT to the account mentioned herein above 24:00 hours from the completion of e-Auction, failing which the sale will be deemed have been failed and the EMD o the said Successful Bidder shall be forfeited;
- 7. The EMD of all other bidders who did not succeed in the e-Auction will be refunded by AHFCL within 72 working hours of the closure of the e-Auction. The EMD will not carry any interest
- 8. The balance amount of purchase consideration shall be payable by the Successful Purchaser/ Bidder on or before the fifteenth (15th) day from the date of 'Confirmation of Sale' of the said secured asset by the Authorised Officer Secured Creditor or such extended period as may be agreed upon in writing by the Authorised Officer at his/ he discretion. In case of default, all amounts deposited till then shall be liable to be forfeite
- 9 Date of Inspection of the Immovable Property is on 07/09/2021 between 11.30 AM to 04.00 PM.
- 10. At any stage of the e-Auction, the Authorised Officer may accept/reject/modify/cancel the bid/offer or postpone the e-Auction without assigning any reason thereof and without any prior notice. In case any bid is rejected, Authorised Officer can negotiate with any of the rendered or intending bidders or other parties for sale of property by Private Treaty; 11. The Successful Purchaser/ Bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, stamp duty, registration fees etc. that is required to be paid in order to get the property conveyed/delivered in his/her/its favour as per the
- applicable law: 12. Sale is subject to the confirmation by the Authorised Officer;

the time of closure of the loan.

Place: Maharashtra

- 13. The Borrower/Guarantors, who are liable for the said outstanding dues, shall treat this Sale Notice as a notice unde Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, about the holding of above mentioned auction sale
- 14. The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given 15 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 to pay the sum mentioned as above before the date of Auction failing which the immovable property will be auctioned and balance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amount due to AHFCL. in full before the date of sale, auction is liable to be stopped. 15. The Total Loan Outstanding amount is not the loan foreclosure amount. All other charges (if any) shall be calculated a
- 16. AHFCL is not responsible for any liabilities whatsoever pending upon the property as mentioned above. The Property shall be auctioned on 'As Is Where Is Basis'. 'As Is What Is Basis' and 'Whatever Is and "no recourse" Basis'
- 17. The sale shall be subject to rules/conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, as amended from time to time; It shall solely be the responsibility of the Successful Bidder/ Purchaser to get the sale registered. All expenses relating to stamp duty registration charges, transfer charges and any other expenses and charges in respect of the registration of the sale fo the above referred property shall be borne by the Successful Bidder/ Purchaser. The sale has to be registered at the earliest else the purchaser has to give the request letter to AHFCL mentioning the reason of delaying the registration;
- 18. No person other than the intending bidder/ offerer themselves, or their duly authorised representative shall be allowed to participate in the e-Auction/sale proceedings. Such Authorisation Letter is required to submit along with the Bid Documents; 19. Special Instruction: e-Auction shall be conducted by the Service Provider, M/s. Inventon Solutions Pvt. Limited
- on behalf of Aspire Home Finance Corporation Limited (AHFCL), on pre-specified date, while the bidders shall be quoting from their own home/ offices/ place of their Bid as per their choice above the Reserve Price. Interne connectivity and other paraphernalia requirements shall have to be ensured by bidders themselves. Please note that failure of Internet connectivity (due to any reason whatsoever it may be) shall be sole responsibility of bidders and neither AHFCL nor InventON shall be responsible for these unforeseen circumstances. In order to ward-off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements/ alternatives whatever required so that they are able to circumvent such situation and still be able to participate in the e-Auction successfully. However, it is requested to the Bidder(s) not to wait till the last moment to quote/improve his/ her Bid to avoid any such complex situations.
- 20. The same has been in published in our portal https://motilaloswalhf.com/eauction-pdf NB: Please note that the secured creditor is going to issue the sale notice to all the Borrowers/ Guarantors
- Mortgagors by speed/registered post. In case the same is not received by any of the parties, then this publication of sale notice may be treated as a substituted mode of service.

Authorised Officer Aspire Home Finance Corporation Limited **PUBLIC NOTICE**

NOTICE IS HEREBY GIVEN THAT 121 SHARES OF GREAT EASTERN SHIPPING CO. LIMITED STANDING IN THE NAME OF UNDER MENTIONED SHAREHOLDERS HAVE BEEN LOST OR MISPLACED AND APPLICANT HAS APPROACHED

COMPANY TO ISSUE DUPLICATE CERTIFICATES.

NAME OF THE SHAREHOLDERS SHARES DISTINCTIVE NOS. MR. JASMIN PREMJI SANGOI 147755391 -MR. DHIRENDRA PREMJI SANGOI 147755511

ANY PERSON WHO HAS A CLAIM IN RESPECT OF THE SAID SHARES SHOULD LODGE SUCH CLAIM WITH THE COMPANY AT ITS REGISTERED OFFICE OCEAN HOUSE, 134/A, DR. ANNIE BESANT ROAD, WORLI, MUMBAI, MAHARASHTRA-400 018 WITHIN 15 DAYS FROM THIS DATE OF THIS NOTICE, FAILING WHICH COMPANY WILL PROCEED TO ISSUE DUPLICATE SHARE CERTIFICATES.



[RULE 8(1)] POSSESSION NOTICE (For Immoveable Property)

Whereas.

The undersigned being the Authorized Officer of the Bombay Mercantile Co-op. Bank Ltd., Musafirkhana branch, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 08.04.2021 calling upon the borrower Mrs. Shahnaz Gulam Ali Mercahnt to repay the amount mentioned in the notice being Rs. 23,49,317.00 (Rupees Twenty Three Lacs Forty Nine Thousand Three Hundred Seventeen Only) plus future interest, within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, guarantors and the public in general that the undersigned has taken SYMBOLIC POSSESSION of the property described here-in-below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act 2002 read with rule 9 of the said rule on this 24th day of August 2021.

The borrower in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bombay Mercantile Co-operative Bank Ltd., for an amount of Rs. 23,49,317.00 and future interest thereon. The borrower's attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem, the

Description of Immovable Property Flat No. 01, Ground Floor, New Anamika Co-operative Housing Society Ltd., S. No. 905/03, Nayanagar, Mira Road (East), Thane-401 107

Date: 24.08.2021 Place: Mumbai

secured assets.

ABUZAR RIZVI AUTHORISED OFFICER

The National Co-operative Bank Ltd. Regd. Office: Plot No 8-C, Sector - 13, 1st Floor, Khanda Colony, New Panel (West), 410 206 Admn. Office: 3rd Floor, Janmabhoomi Bhavan, Janmabhoomi Marg, Fort, Mumbai-400 001 Email address: recovery@ncbmumbai.com Phone no. 022-27458628 Regd. A.D

M/s.Alpha Trips & Journey Pvt Ltd. irector :) Mr. Anup K. Bagade

Ref.No.NCB/HO/REC/ 28 /2021-22

) Smt. Rupashree Santosh Gaikwad) Smt. Tejaswini Madhukar Gaikwad Smt. Akshata Vinayak Gawas

5) Mr. Amar Raghunath Shirsat 6) Mr. Dnyanesh Shrikant Bhosale

Office Address : 19/204, Suraksha CHS Ltd., Azad Nagar, Andheri (West), Mumbai -400 053

Sub: Notice U/s.13(2) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002.

At your request, you have been granted **Overdraft Facility vide a/c OD No-06** by the Bank on 20.03.2019 and disbursed Rs.35.00 & Enhancement of Overdraft Facility from Rs.35.00

Lakhs to Rs.50.00 Lakhs on 29.03.2019 through its Mahim Branch against assets by creating security interest in favour of Bank.The relevant particulars of the said Overdraf Facility and the security agreement(s), / document(s) executed by you are stated in Schedule 'A' and 'B' respectively. You have availed the financial assistance with an undertaking for Repayment of the said financial assistance in terms of the said agreement(s) / document(s).

agreement(s)/ occument(s). Further while availing said financial assistance, mortgage was created by way of deposit of Title Deeds/Registered Mortgage creating security interest in favour of the Bank. The documents relating to such mortgage are also stated in Schedule 'B'. The relevant particulars of the secured assets are specifically stated in Schedule 'C'. The conduct of the above said financial assistance /credit facility has become irregular and the

debt has been classified as 'Non-performing assets' as on 30.11.2020 in accordance with the directives /guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India from time to time. The said financial assistance is also secured by the Personal Guarantees of:

Mr. Vishal Kundalik Bagade
 Mr. Paresh Jayshing Kale

3) Personal Guarantee of all Directors

(3) Personal Guardinee of an Directors
Despite repeated requests, you have failed and neglected to repay the said dues/outstanding liabilities. Therefore, the Bank hereby call upon you U/s.13 (2) of the "Said Contd...2 (M/s.Alpha Trips & Journey Pvt Ltd.)

notice to discharge in full your liabilities stated hereunder to the Bank Within 60 days from

our outstanding liabilities due and owing to the Bank as on 31.07.2021 is sum of Rs 61,09,355.18 (Rupees Sixty One Lakhs Nine Thousand Three Hundred Fifty Five & Eighteen Paise Only) and you are also liable to pay further. interest from 01.08.2021 onwards at the contractual rate on the aforesaid amount together with incidental expenses

f you fail to repay to the Bank the aforesaid sum of **Rs. 61,09,355.18 (Rupees Sixty One** Lakhs Nine Thousand Three Hundred Fifty Five & Eighteen Paisa Only) with further interest / incidental expenses, cost as stated above in terms of this notice U/S.13(2) of the Act, the Bank will exercise all or any of the rights detailed under Sub-section (4) of Section 13 and under other applicable provisions of the said Act.

ou are also put on notice that in terms of sub-section 13 of Section 13 you shall not transfe by sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule 'C' of this notice without obtaining written consent of the Bank.
This NOTICE is without prejudice to the Bank's right to initiate such other actions or legal

proceedings as it deems necessary under any other applicable provision of law.

Yours faithfully (Mr. Mangesh B.Gawade

Authorised Officer Copy forwarded to: 1) Mr. Vishal Kundalik Bagade Residential Address:

9/204, Azad Nagar, Behind Apana Bazar, J. P. Road, Andheri (West), Mumbai -400 053 2) Mr. Paresh Jaysingh Kale Residential Address: Flat No-104, Sanman Co-op Hsg. Soc. Ltd., Veera Desai Road, Andheri (West) Mumbai 400 053 You are advised to make the payment of the amount mentioned in the notice in terms of the

Guarantee executed by you (Mr. Mangesh B. Gawade

Authorised Officer
Contd...3 { M/s.Alpha Trips & Journey Pvt Ltd.} Notice under securitization Act.

Name Of the Facility Outstanding with Interest as on 31.07.2021 OD A/c No -06 Rs. 61.09.355.18 Sanctioned on 29.03.2019

Rupees Sixty One Lakhs Nine Thousand Three Hundred Fifty Five & Eighteen Paisa Only (Details of Security documents including all supplementary documents & documents evidencing creation of mortgage)

Name Of Documents Date of Execution Amount Rs. <u>OD-06</u> Demand Promissory Note 29.03.2019 Rs. 50.00.000.00 etter of Lien & Set of Continuing Security Letter Deed of Overdraft Undertaking Letter of Guarantee Surety Loans

Letter of Lien & Set-off to be signed by Guarantors/ Co-obligants.

SCHEDULE - 'C'
Part -I Details of Primary Security to the Bank:-Name of the Asset/s and their Description Registered Mortgage of Property

Negistered infogge of incorperty

1. Flat No.D-4, in the building known as "Versova Andheri Sangam CHS Ltd". bearing
Plot No BD-54, situated at Village: Versova, Taluka-Andheri (West), Mumbai -400053 Admeasuring Area 40.00Sq.mtrs.) <u>Details of documents for mortgage of above properties:</u>

 Original Allotment letter dated 21/05/1992 issued by MHADA in the name of Smt.

Saraswati Madhukar Gaikwad vide letter Ref no. उप.एस./जा.व.प्र./०११ व १२/३९ Copy of Lease Deed Made and executed between MHADA of the one part and Varsova

Andheri Sangam Co-operative Housing Society Ltd of the Other Part. Original Possession Letter dated 30/03/1996 issued by Varsova Andheri Sangam Sahkal

Gruhnirman Sanstha Maryadit, Mumbai in the name of Smt. Saraswati Madhukar Gaikwad. Copy of Affidavit dated 20.07.2004 of Mr. Rajesh Madhukar Gaikwad and Mr. Rakesl Madhukar Gaikwad for submission of MHADAAuthority.
Original payment letter dated 10.06.2005 in the name of Miss Tejaswini Madhukar

Gaikwad vide letter Ref No- उपमुख्य अधी. (प) मुंबई.एम/४०२४/०४ Original Payment Receipt dated 04.07.2005 issued by MHADA in name of Smt. Saraswati Madhukar Gaikwad For amount of Rs. 3771/- in respect of transfer charges

vide bearing No-260503. Original Transfer letter dated 12.07.2005 in the name of Miss Tejaswini Madhuka Gaikwad vide Letter Ref. No. उपमुख्य अधी. (प) मुंबई. एम/४९८३/०४

Original Share Certificate No.29 dated 11.04.2010 issued by Versova Andheri Sangan Co-operative Housing Society Ltd., in the name of Smt. Saraswati Madhukar Gaikwad Memorandum of the transfers of the Shares dated 16.06.2010 issued by Versova Andheri Sangam Co-operative Housing Society Ltd. transfer in the name of Miss

Tejaswini Madhukar Gaikwad

Date: 27-08-2021 Naishadh H. Mankad

Agent and Depositories The Annual Report 2020-21 of the Company, inter alia, containing the Notice of the 22nd AGM is available on the website of the Company at www.babaartslimited.com and on the website of

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India $(Listing\ Obligations\ and\ Disclosure\ Requirements)\ Regulations, 2015\ ("Listing\ Regulations")\ and\ Clause\ 7.2$ of the Secretarial Standard - 2 on General Meetings, as amended from time to time, the Company is providing e-voting facility for all the items of business to be transacted at the aforesaid 22nd Annual General Meeting of the Company and for this purpose the Company has appointed CDSL to facilitate voting through electronic means. Members holding shares in Physical Form or in Dematerialized Form at the close of business hours on Friday, the 10th September, 2021 ("Cut Off Date") may cast their vote electronically from a place other than the venue of the meeting ("Remote E-Voting") on the business as set out in the Notice of 22nd AGM through electronic voting system of the Central Depository Services (India) Limited (CDSL). All the

- A) Business as set forth in the Notice of the 22nd AGM may be transacted through voting by electronic means:
- B) Remote E-Voting period begins on Sunday, the 19th September, 2021 at 9.00 a.m. (IST) and ends
- C) The Cut Off date for determining the eligibility to vote by electronic means or at the 22nd AGM is Friday, the 10th September, 2021. D) E-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on Tuesday, the 21st September, 2021.

E) Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company

after dispatch of the Notice of the 22nd AGM and holding shares as of the cut-off date i.e. Friday, the

- 10th September, 2021, may obtain the login ID and password by sending a request at www.evotingindia.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing user ID and Password can be used for casting vote. F) Shri Bhumitra V. Dholakia or in his absence Shri Nrupang B. Dholakia. Designated Partner of
- M/s. Dholakia & Associates LLP, Company Secretaries in Whole Time Practice has been appointed as Scrutinizer to scrutinize the remote e-voting process in a fair and transparent manner.
- (i) The remote e-voting module shall be disabled by CDSL after 5.00 p.m. (IST) on Tuesday, the 21st September, 2021 and once the vote on a resolution is cast by the member, the member
- (ii) The members who have not cast their votes by remote e-voting can exercise their voting rights during the 22nd AGM.
- (iii) A member may participate in the meeting even after exercising his right to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again during the 22nd AGM. (iv) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial

owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail facility of

3A. Valecha Chambers

remote e-voting or voting at the 22nd AGM. H) For detailed instructions pertaining to e-voting members may please refer notes to Notice of the 22nd Annual General Meeting. In case of any queries or grievances pertaining to the e-voting

procedure, shareholders may get in touch with the following: Mr.Rakesh Dalvi Mr. Naishadh H. Mankad Company Secretary & Compliance Officer Central Depository Services (India) Limited Baba Arts Limited

> New Link Road, Andheri (W), Mumbai-400053 Tel: 022 2673 3131 Email ID: investors@babaartslimited.com

babaartslimited@yahoo.com

Further in line with Regulation 47 (2) of the Listing Regulations, this notice is also available on the Websites of the Company of the CompThe Company viz. www.babaartslimited.com

b) BSE Limited viz. www.bseindia.com CDSL viz. www.cdslindia.com

Email ID: helpdesk.evoting@cdslindia.com

Marathon Futurex, A Wing, 25th Floor, N M Joshi

Marg, Lower Parel, Mumbai-400013

Tel: 1800225533 / 022 23023333

Place: Mumbai

Date : 27th August, 2021

Company Secretary & Compliance Officer Mem. No. ACS 2996

By Order of the Board of Directors

For Baba Arts Limited

गणेश मूर्ती विसर्जनासाठी विसर्जन घाट, कृत्रिम तलावांची निर्मिती

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची माहिती

वार्ताहर/ठाणे

कोरोनाचा पार्श्वभमीवर विशेष खबरदारी घेत या वर्षीही पर्यावरणाभिम्ख गणेशोत्सवासाठी ठाणे महानगरपालिका सज्ज असून गणेश मुर्ती विसर्जनासाठी विसर्जन घाट, कृत्रिम तलावांची निर्मिती तसेच गणेश मूर्ती स्वीकृती केंद्रे तयार करण्यात आल्याची आज माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. महापालिका भवन येथे सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या विविध कामांचा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता अर्जुन अहिरे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पर्यावरणाभिमख शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी यासाठी ठाणे महापालिका अनेक वर्षांपासून उपाययोजना करीत असून शहरांमधील तलावांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात येत आहे. या व्यवस्थेला सर्व स्तरातुन मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावर्षीही तशाच प्रकारची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी विसर्जनाच्यावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना

करण्यात आल्या आहेत.

श्री गणेश मृतींचे विधिवत वाहत्या पाण्यात यादष्टीकोनात्न महापालिके च्यावतीने पारसिक रेतीबंदर, कोलशेत, कोपरी(चेंदणी कोळीवाडा) कळवा पुल(निसर्ग उद्यान), कळवा(ठाणे बाज्), बाळकुम घाट आणि दिवा घाट असे एकुण ७ विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी छोटया गणेश मूर्तीबरोबर मोठया आकाराच्या गणेश मृतींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली महापालिकेच्यावतीने निर्माल्य कलश या व्यवस्थेबरोबरच नागरिकांना श्री गणेश विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था, गणेश भक्तांच्या वाहनांसाठी वाहन तळ, पाणबडी पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आणि प्रसाधनगृह अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.

श्री गणेश मुर्तीच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने मासंदा तलाव, खारेगाव तलाव, न्य शिवाजी नगर, ऋत पार्क, खिडकाळी तलाव, दातीवली तलाव, वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव नं.१, रायलादेवी तलाव नं.२, उपवन येथे पालायदेवी मंदिर, आंबेघोसाळे तलाव, निळकंठ वृडस् उपवन

बाळक्म कावेसर(हिरानंदानी) या ठिकाणी कुत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. या कुत्रीम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था आणि ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जेणेकरून भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही.

दरवर्षीप्रमाणे ज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कुत्रीम तलावांच्या ठिकाणी श्री मुर्तींचे विसर्जन करता येणे शक्य नाही त्यांच्यासाठी महापालिकेने मासंदा तलाव, मढवी हाऊस, वर्तकनगरमध्ये देवदया नगर ,शिवाई नगर, चिरंजीवी हॉस्पीटल,महागिरी कोळीवाडा, कोपरी प्रभाग समिती कार्यालय, किसननगर बस स्टॉप, मॉडेला चेक नाका, टेंभी नाका, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, पवार बस स्टॉप, वसंत विहार शाळा, कामगार हॉस्पिटल, लोकमान्य नगर बस स्टॉप यशोधन नगर, रिजन्सी हाईट्स, टॉपिकल लगुन समोर आनंदनगर, विजयनगरी अँनेक्सा कासारवडवली, लोढा लक्झेरिया, जेल तलाव, सह्याद्री शाळा मनीषा नगर, आणि दत्त मंदिर, शिळ प्रभाग कार्यालय आदी ठिकाणी श्री गणेश मृतीं स्वीकार केंद्रे उभी करण्यात येणार आहेत. या सर्व ठिकाणी निर्माल्य कलश, ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार

आहेत. या केंद्रांवर प्राप्त होणा-या सर्व गणेश मर्तीचे महापालिकेमार्फत विधिवत विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी विशेष वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डिजी ठाणे प्रणालीद्वारे देखील विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग योजनाही राबविण्यात येणार

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची ॲंन्टीजन चाचणी करणे महत्त्वाचे आहे. ठाणे महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विसर्जन ठिकाणी अँन्टीजन चाचणी केंद्र उभारण्यात येणार असून या ठिकाणी भाविकांची ॲन्टीजन चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास ५० हजार ॲंन्टीजन किट तयार ठेवण्यात येणार आहेत.

नेहमीप्रमाणे दीड दिवसाचा, पाच दिवसाचा, सात दिवसाचा आणि दहा दिवसांच्या गणपती विसर्जना दिवशी स्रक्षेची व्यवस्था पाहण्यासाठी पोलीस यंत्रणेबरोबरच महापालिकेचे सुरक्षा रक्षक, अग्निशमन दलाचे जवान तसेच इतर स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत.

श्री गणेशाच्या विसर्जनाच्यावेळी कोणताही अन्चित प्रकार होऊ नये यासाठी विसर्जन महाघाट, सर्व कुत्रीम तलावांच्या ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

विभागला आहे. ठाणे ते भिवंडी

टप्प्यात ती होणार आहे.

आणि भिवंडी ते कल्याण या दोन

पहिल्या टप्प्यातील ३२.६१

टक्के काम पूर्ण झाले आहे. हा

प्रकल्प ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण

रेल्वे कॉर्पोरेशनची नियुक्ती

आराखडा तयार करण्यासाठी झाली आहे. या मार्गावर १५ स्टेशन

आहेत. ६ डब्यांच्या मेट्रो गाडीत्न

१७५६ प्रवासी प्रवास करू

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारेसूचना देण्यात येते की, मी श्री.

अनिल पांडुरंग बाडकर बाद्वारे माझा दत्तकपुत्र श्री.

तेजस अनिल वाङ्कर यास माझ्या कुटुंबास आणि मला

कथित धमकी दिल्याबद्दल आणि गैरवर्तन व गुन्हेगारी

रेकॉर्डकरिता माझ्या आयुष्वातून बेदखल आणि बेवारस

श्री. तेजस अनिल वाइकर आणि किंवा त्याचे कुटुंब

माइचा निधनाच्या वेळी कोणत्याही अंत्वविधीत

श्री. तेजस अनिल चाइकर आणि किया त्याचे कुटुंब

माइया कोणत्याही मिळकतीचे बारस नाहीत आणि

माझ्या इच्छापत्राच्या प्रोबेटच्या मंज्रीसाठी हकदार

कोणीही श्री. तेजस अनिल वाङ्कर आणि त्याचे कुटुंब

सह माझ्या संदर्भात कोनत्याही प्रकारे व्यवहार करत

असल्यास त्याने किंवा तीने तो स्वत:च्या जोखिमेवर

दिनांकः २७.०८.२०२१ श्री. अनिल पांडुरंग वाडकर

करावा, सामान्य जनतेने नोंद घ्यावी.

शकतील.

सामील होणार नाहीत.

तर दसऱ्या टप्प्यासाठी दिल्ली मेटो

करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

तिसऱ्या मजल्यावरुन पडून दोन कामगाराचा मृत्यू

कॉन्ट्क्टरवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

नवी मुंबई : घणसोली सेक्टर-९ ते फॅब्रिकेशन कॉन्ट्रॅक्ट नारायण मधील ओमकार को. हौसिंग सोसायटीत तिसऱ्या मजल्यावर खिडकीचे ग्रिल बसविण्याचे काम करणारे दोघे कामगार खाली पडल्याने दोघा कामगारांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडिकस आली आहे. या घटनेतील मृत कामगारांना ठेकेदाराने कठल्याही प्रकारची सुरक्षेची साधने न प्रविल्याम्ळे सदरची दुर्घटना घडल्याचे आढळ्न आले आहे.

त्यामुळे रबाळे पोलिसांनी या दुर्घटनेला फॅब्रिकेशन कॉन्ट्रक्टरला जबाबदार धरुन त्याच्या विरोधात

निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल आहे.

या दुर्घटनेत मृत झालेल्या कामगारांमध्ये मन्नु बिंदु राजभर (२५) आणिदेवानंद राजभर (२३) दोघाचा समावेश असून हे दोघेही उत्तर प्रदेश राज्यातील गाजीप्र रहाण्यास होते. सध्या ते घणसोली सेक्टर-७ मध्ये रहाण्यास होते, तसेच आव्हाड याच्याकडे पॅब्रिकेशनचे काम करून आपला उदरनिर्वाह चालवित

कॉन्टक्टर नारायण आव्हाड याला गत २३ ऑगस्ट रोजी घणसोली सेक्टर-९ मधील ओमकार को.हौसिंग सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावर

खिडकीचे ग्रील बसविण्याचे काम

मिळाले होते

त्यानुसार नारायण आव्हाड याने त्याच्याकडे कामास असलेल्या मन्न राजभर बदेवानंद राजभर या दोघांना खिडकीचे ग्रील बसविण्याच्या कामासाठी लावले होते. यावेळी दोघेही द्पारी दीड वाजण्याच्या

समारास मजल्यावरीलखिडखीच्या ग्रीलचे काम करत असताना दोघेही ग्रील सोबत खाली पडले. या दुर्घटनेत दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर देवानंद यास मुंबईतील केईएम रुग्णालयात तर मन्नु याला नेरुळ मधील ओजस हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

मात्र उपचारादरम्यान बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मन्न राजभर याचा तर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास देवानंद याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रबाळे पोलिसांनी

केलेल्या प्राथमिक तपासात पॅब्रिकेशन कॉन्टॅक्ट नारायण आव्हाड याने ग्रीलचे काम करणाऱ्या मन्न आणि देवानंद या दोघांना सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची साधन साम्ग्री दिलीनसल्याचे आढळून आले. त्यामळेच या दोघांचा तिसऱ्या मजल्यावरुन खाली पड्न

मृत्यू झाल्याचे आढळ्न आल्यानंतर रबाळे पोलिसांनी मृत तरुणांचा नातेवाईक मनोज भारद्वाज याच्या तक्रारीवरुन नारायण आव्हाड याच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय परिषदेचा वन डिस्ट्रिक्ट वन ग्रीन चॅम्पियन पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी/मुंबई

केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयाच्या ग्रामीण शिक्षण विभागाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय परिषदे चा वन डिस्टिक्ट वन ग्रीन चॅम्पियन हा प्रस्कार नुकताच श्री.डी.डी.विसप्ते कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड मॅनेजमेंट, नवीन पनवेल या महाविद्यालयाला घोषित करण्यात आला आहे.

हा पुरस्कार नुकताच रायगड जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते श्री.डी.डी.विसपते कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड मॅनेजमेंट, नवीन पनवेल या कॉलेजच्या वतीने सचिव श्रीमती संगीता विसपुते व प्राचार्या

विद्या मोहोळ यांनी स्विकारला. उच्च शिक्षण विभाग, भारत

सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या हरित भारत उपक्रमासाठी जिल्ह्यातील या महाविद्यालयाने एक मानक स्वच्छता कृती योजनाबध्द रितीने राबवन विद्यार्थी आणि परिसर स्तरावर स्वच्छ आणि हरित परिसर साकारण्यासाठी अथक परिश्रम घेतले. विषयांवर एकत्रित काम करण्यासाठी महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि विद्यार्थी यांनी सांधिक अथक प्रयत्न

या पुरस्काराचा मुख्य उद्देश स्वच्छ भारत अभियानाकडे विद्यार्थी, प्राध्यापक आणि संस्थांचे फक्त लक्ष

वेधणे. कागद,पाणी,ऊर्जा नैसर्गिक संसाधनांचा कमीत कमी वापर कसा होवू शकतो, याबद्दल जागृती करणे श्री.डी.डी.विसप्ते महाविद्यालयाने स्वच्छतेसाठी आपले काम वाढविले असन यानुषंगाने त्यांनी पनवेल तालुक्यातील विचुंबे हे गाव दत्तक हरित परिसर, आणि ऊर्जा संबर्धन या धेतले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनराज विसप्ते यांनी घेतलेला पुढाकार तसेच सचिव श्रीमती संगीता विसपुते, प्राचार्या विद्या मोहोड, डझ चे समन्वयक प्रा.दीपक पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांचा यात मोलाचा वाटा आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो खाडी पार करणार

स्वीटी अदिमुलम/मुंबई

मुंबई मेट्रो-५ हा ठाणे-भिवंडी-कल्याण दरम्यान असणार आहे. खाडी पार करणारी ही देशातील पहिलीच मेटो ठरणार आहे. ही मेटो ४२२ मीटर खाडीवरून जाणार आहे.

या कॉरिडरचे काम वेगाने सुरू आहे. पाण्याच्या पातळीपासून १५ मीटर अंतरावरून ही मेटो धावणार

या कशेळी खाडीत ९ खाब बांधण्यात येणार आहेत. हे काम रिव्हर्स सक्यलेशन डिलींग पद्धतीने केले जात आहे. यासाठी १५० मेटीक टनाची क्रेन आणली आहे.

मेट्रो-५ हा मार्ग दोन टप्प्यात

वार्ताहर/डोंबिवली

२७ गावे महानगरपालिकेत समाविष्ट होऊन ५ वर्ष उलटली तरी मुलभूत सुविधांपासून गावकरी वंचित आहेत. पूर्वी गावातील एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होत होता, मात्र चार-पाच वर्षापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने गावकरी प्रते हैराण झाले आहेत.

सोसायटीतील ९५ क्टंबियांना कमी दाबाने दोन दिवसातून एकदा पाणी येत असल्याने वैतागलेल्या रहिवाश्यांनी ग्रुवारी पालिकेच्या डोबिवतील 'इ' प्रभाग कार्यालयाच्या पाणी प्रवठा विभागावर मोर्चा काढला. पाणीकर घेता मग पाणी प्रश्न सोडवा असे सांगत रहिवाश्यांनी तीव्र आंदोलन करू अस इशारा दिला. यावेळी मोच्यांत सहभागी झालेल्या मनसैनिकांनी सोनारपाडा येथील साई धाम प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीका

९५ कुटुंबियांचा पाणी प्रश्न सुटेना

केली. माजी सरपंच मुकेश पाटील यांनी जनतेचा पाणी प्रश्न सोडव् असे आश्वासन दिले. सोनारपाडा येथे पालिकेच्या अनिधकृत नळजोडण्या तपासणी मोहिमे सुरु होती. आधीच कमी दाबाने पाणी येत असल्याने पालिकेच्या या मोहिमेवेळी साई धाम सोसायटीने विरोध करत पाणी प्रश्न पालिका सोडवू शकत नाही मग अश्या मोहिमेचा जनतेला काय फायदा असा जाब विचारला.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

बांधकाम विभाग

निविदा सूचना क्र. ६९ (२०२१-२२)

प्रशासक, कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे कल्याण डोंबिवली

कोरे निविदा फॉर्म व निविदेबाबतच्या सर्व अटी शर्तीची संपूर्ण माहिती

महानगरपालिका क्षेत्रातील मंजूर खालील ७ कामांकरिता B-1 नमुन्यात योग्य त्या

महाराष्ट्राचे www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दि. २७.०८.२०२१

ते दि. १३.०९.२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत उपलब्ध होईल. भरण्यात

आलेल्या निविदा ह्या दि. १३.०९.२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत वरील

संकेतस्थळावर अपलोड करणेत याव्यात. प्राप्त निविदा दि. १४.०९.२०२१ रोजी

प्रशासकांनी राखून ठेवला आहे, याबद्दलचा त्यांचा निर्णय अंतिम व सर्व

तळ टिप : मास्क वापरा, सामाजिक अंतर ठेवा, हात ध्वा! त्री-सुत्रींचे

कोणत्याही कारणास्तव एक किंवा सर्व निविदा रद्द करण्याचा अधिकार

निविदेबाबतची अधिक माहिती www.mahatenders.gov.in या

वर्गातील नोंदणीकृत कंत्राटदारांकडून ई-निविदा मागवित आहेत

द्पारी ४.०० वाजता शक्य झाल्यास उघडण्यात येतील.

निविदाधारकांना बंधनकारक राहील.

जा.क्र./कडोंमपा/जसंवि/मुका/४३१

संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दि. २६/०८/२१

५०४ ए/बी, निलकंठ, ९८, मरिन ड्राईव्ह, ठिकाणः मुंबई

जाहीर सूचना

विभागाचा सी.एस. क्र. १९६२ धारक २२१, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ येथे स्थित मेकर चेंबर्स V अज्ञा ज्ञात इमारतीमधील ५ व्या मजल्यावरील मोजमापित ६०० चौ. फू. संलग्नीत ५५.७६ चौ. मी. किंवा तत्सम बिल्ट अप क्षेत्र कार्यालय परिसर क्र. ५१० मधील सर्व लाभ हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध आणि मेकर चेंबर्स V को-ऑप. हाऊ. सोसा.लि. चे क्र. ७२१ ते ७३० धारक प्रत्येकी रू. ५०/- चे १० शेअर्सच्या संदर्भात श्री, तरुण गोएल यांचे नामाधिकार तपासत आहे. कोणत्याही व्यक्तीस किंवा व्यक्तींना सदर शेअर्स किंवा सदर परिसराच्या संबंधित कोणताही दावा असल्यास त्यांचे दावे लिखित निम्नस्वाक्षरीकारांना सबळ पुराव्यांच्या दस्तावेजांसह सूचनेच्या प्रसिध्दीच्या दिनांकापासून १४ दिवसांत कळवावे. कस्र केल्यास कोणतेही दावे त्यागीत मानले जातील. जय आर. हिरानंदानी

माझ्या अशिलांच्या सूचने अंतर्गत आम्ही, फोर्ट

दिनांक: २६.०८.२०२१

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे होणार समायोजन

भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागाच्या पाठपुराव्याला यश

वार्ताहर/कल्याण

भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभाच्या वतीने माध्यमिक शिक्षण आधिकारी ठाणे शेषराव बढे आणि वेतन पथक अधिक्षक संतोष कांबळे, ठाणे यांच्या सोबत भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सह संयोजक विकास पाटील, कोकण विभाग संयोजक, एन. एम. भामरे, कोकण विभाग कार्यवाह विनोद शेलकर, यांनी शिक्षक-शिक्षकेत्तरांचे प्रलंबित प्रश्न सोडवणे बाबत चर्चा करून निवेदन दिले. यावेळी अधिक्षक संतोष कांबळे यांचा सत्कार ही करण्यात

यावेळी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मयोग्यांचं वेतन प्रत्येक महिन्याला १ तारखेलाच खात्यात जमा होणेसाठी कार्यवाही करणे, शिक्षकांसाठी वरीष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण आयोजन करणेसाठी वरिष्ठांकडे तत्परतेने शिफारसवजा पाठपुरावा करणे. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं तातडीने समायोजन शिबिर आयोजन

वार्ताहर/डोंबिवली

करोना विरोधात प्रत्येकाने झोकून

देऊन काम केल्यानेच आपण

करोनाला वेळेवर रोख् शकलो आणि

देश पातळीवर आपल्या कामाची

दखल घेत आपल्याला इनोव्हेशन

सन्मानाने सन्मानित करण्यात

आल्याचे सांगत या यशाचे श्रेय

पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

यांनी कर्मचाऱ्यांना दिले. अटीतटीच्या

काळात सर्वांनी ठरवले तर किती

पालिकेच्या प्रत्येक अधिकारी

कर्मचार्याने विलक्षण काम केल्याचे ते

यावेळी डोबिवली जिमखाना

वार्ताहर/वसई

वसई तालुक्यातील नायगाव जूचंद्र

येथील शिक्षक आणि रयत शिक्षण

मुख्याध्यापक योगेंद्र गोपीनाथ म्हात्रे

हृदयविकाराच्या झटक्याने निधन

झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ५४ वर्षे

इतके होते. म्हात्रे यांच्या पश्चात पत्नी

व दोन मुले असा परिवार आहे.

epaper.freepress journamen

सांस्थेच्य कांदिवली

वर्षपूर्तीनिमित्त

करणे. कला शिक्षकांना ए.एम. वेतनश्रेणी लागू करणेसाठी शाळांनी प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात पत्र काढणे. शालार्थ आयडीची प्रलंबित प्रकरणे सोडविणेसाठी कालबध्द नियोजन करणे. अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांच्या प्रस्तावास मान्यता मुख्याध्यापक/उपमुख्याध्यापक/पर्यवेक्षक

बंद पडलेल्या रात्र शाळेवरील अतिरिक्त शिपाई कर्मचाऱ्यांच प्रयोगशाळा सहाय्यकपदी केलेल्या संस्थातर्गत समायोजनास मान्यता देणे. या विषयांवर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली. त्या अनुषंगाने शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन करण्याचे पत्र ही त्यांनी तात्काळ काढले.

तसेच संतोष कांबळे वेतन अधिक्षक भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक, जि. प. ठाणे. कोरोनाकाळात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवानिवृत्तांची अनेक कामे निर्णयाअभावी पडून आहेत. या प्रलंबित प्रकरणांचा सकारात्मक विचार

होता. दररोज २४०० पर्यत रुग्ण

सापडत असताना या रुग्णांना तातडीने

उपचार मिळवून देण्यासाठी पालिका

प्रशासनाकडन शर्थीचे प्रयत्न केले गेले

याम्ळे मृत्युदर रोखण्यात काही

प्रमाणात पालिकेला यश आले.

आतापर्यंत मागील दीड वर्षात करोना

विरोधात लढणाऱ्या पालिकेतील

अधिकारी कर्मचार्याच्या अनुभवाचे

पुस्तक तयार करण्याची त्यांनी

संकल्पना मांडली असून प्रतिथयश

लिहण्याची जबाबदारी सोपविण्यात

आल्याचेही त्यांनी सांगितले. दीड

वर्षात करोना विरोधात लढणाऱ्या

पालिकेतील अधिकारी कर्मचार्याच्या

अनुभवाचे पुस्तक तयार करण्याची

संकल्पना मांडली असून लेखकाला

जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

पाणीपुरवठ्यासाठी

पुनर्नियोजन करा

वार्ताहर/नवी मुंबई- नवी मुंबई

महापालिका क्षेत्रात एमआयडीसी

मार्फत महानगरपालिकेस वितरीत

होणारा पाणीपुरवठा अनियमित व

कमी दाबाने होत असल्याने

पाणीपुरवठ्याविषयी दिघा, ऐरोली,

राबाडे भागांतून लोकप्रतिनिधी तसेच

नागरिकांकडून तक्रार येत आहेत. या

वाढलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर

यांनी मनपा, एमआयडीसी व

सिडकोच्या पाणीप्रवठा विभागाच्या

अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

अन्भव लिहण्याची

लेखकाला

यासाठी

इनोव्हेशन पुरस्काराच्या यशाचे श्रेय कर्मचाऱ्यांचे

आयुक्त विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

काम

कर्मचाऱ्यांचा आयुक्ताच्या हस्ते

सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात

आला.यावेळी आयुक्ताच्या हस्ते

रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून

देणाऱ्या जिमखाना सदस्यासह,

रुग्णालयात आरोग्य सेवा देणाऱ्या

ओम साई केअर संस्थेच्या डॉक्टर

ऑक्सिजन पुरविणाऱ्या ऑक्सिजनमॅन

भाऊसाहेब चौधरी, विविध वस्तू

पुरविणाऱ्या सामाजिक संस्थाच्या

डॉक्टर, खानपान सेवा आणि

साफसफाई करणाऱ्या कर्मचार्याचे

सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात

आला. आयुक्त डॉ. सूर्यवंशी पुढे

म्हणाले, मुंबई पाठोपाठ कल्याण

डोंबिवलीत करोनाने उच्चांक गाठला

पाटील विद्यालयातच योगेंद्र म्हात्रे यांचे

माध्यमिक शिक्षण झाले होते. पुढे

त्यांनी ह्याच शाळेत शिक्षक म्हणून

अनेक वर्ष काम केले. दोन

महिन्यापूर्वीच त्यांची रयत शिक्षण

संस्था सातारा कांदिवली शाखा मुंबई

येथील विद्यालयात मुख्याध्यापक

म्हणून निवड झाली होती. योगेंद्र म्हात्रे

यांचे वडील गोपीनाथ म्हात्रे आणि

रामचंद्र गावडे यांच्या पुढाकारातूनच

रयत शिक्षण संस्थेने जूचंद्र येथे कर्मवीर

भाऊराव पाटील विद्यालय सुरु झाले.

आणि कर्मचार्याचे,

उत्कृष्ट काम करता येऊ शकते याचे हे प्रतिनिधीचे, पालिकेतील अधिकारी

उदाहरण असून या काळात कर्मचारी, आरोग्य विभागातील

रयत शिक्षण संस्थेतील मुख्याद्यापक

योगेंद्र म्हात्रे यांचे निधन

शाळेचे

सद्याकाळी

करणाऱ्या

करून तातडीने सोडवणूक करावी असे निवेदन त्यांना

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-याचं दरमहा वेतन बँक खात्यात १ तारखेलाच जमा करणेसाठी कार्यवाही करणे. सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचा सातव्या वेतन आयोग फरक बीलाचा १ ला व २ राहप्ता एकाचवेळी बँक खात्यात जमा करणेसाठी कार्यवाही करणे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली रजा रोखीकरण बिले सातव्या वेतन आयोगानुसार बँक खात्यात त्वरेने जमा करणेसाठी कार्यवाही करणे. शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पी. एफ. स्लीप तत्परतेने देणेसंबंधी उचित कार्यवाही करणे. या विषयांवर सकारात्मक चर्चा करून निवेदन देण्यात आले. या निवेदनाची एक प्रत माहिती साठी कोकण विभागाचे पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांना देण्यात आली.

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे

एक अशिल हे सर्व भार आणि

दाव्याांपासून मुक्त, जसे आहे जेथे

आहे तत्त्वावर माथ्रदास मील

कंपाऊंड, लोअर परेल, मुंबई येथे

स्थित गोडाऊन परिसराच्या आणि जे

याखालील लिखित परिशिष्टात

अधिक तपशिलवारपणे नमूद खरेदी

करिता नरेंद्रकुमार पोपटलाल पटवा

कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर गोडाऊन

परिसर किंवा त्याच्या भागाच्या

संदर्भात कोणताही दावा जसे की

विक्री,अदलाबदल, गहाण, प्रभार,

भाडेपट्टा, धारणाधिकार, वारसा,

निर्वाह, कब्जा, भेट, विश्वस्त,

सुविधाधिकार किंवा अन्यकाही जर

असल्यास तसे निम्नस्वाक्षरीकारांना

६४, राजगीर चेंबर्स, ७वा मजला,

ओल्ड कस्टम हाऊससमोर, फोर्ट,

मुंबई ४०० ००१ येथे पुष्ठचर्थ

प्रकाशनाच्या तारखेपासून १० दिवसांत

कळवावे, कोणाचेही दावे वरील

कालावधीनंतर प्राप्त झाल्यास ते सर्व

त्यागीत मानले जातील त्यानंतर आणि

वाटाघाटी व विक्री तशा दाव्यांच्या

यावरील उल्लेखित परिशिष्ट

लोअर परेल विभागाचा कॅडस्ट्रल सर्वे

क्र.२४२ धारक माधुरदास मील

कंपाऊंड, लोअर परेल, मुंबई येथे

स्थित स्पीनिंग शेड अशा ज्ञात

इमारतीमधील मोजमापीत १९७.३४

के.व्ही.छेडा ॲन्ड कं

खरेदीदारांकरिता वकील

चौ.मी बिल्ट अप क्षेत्राचे गोडाऊन.

२६ ऑगस्ट, २०२१ रोजीस,

संदर्भाशिवाय पूर्ण केले जातील.

दस्तावेजीय पुराव्यांसह

यांच्यासह वाटाघाटी करत आहेत.

जाहिर सुचना

कृपया सूचना घ्यावी की, आमचे अशिल **श्री. मोह. फाझील अब्दल राऊफ** अन्सारी हे याखालील नमूद मिळकतीच्या खरेदीकरीता मालकांसह वाटाघाटी करत

वरील पाहता आमचे अशिल तमाम जनतेला याद्वारे कळवतात आणि सर्व किंवा कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर मिळकती मध्ये कोणताही हक्क, नामाधिकार, हितसंबंध इतर पक्षासह हितसंबंध असल्यास आणि ज्यांनी आधीच कोणताही खटला, दावा, वाद, याचिका, अपील किंवा अन्य प्रक्रिया दाखल केली किंवा सदर मिळकतीच्या सापेक्ष बाबीच्या संदर्भात कोणतेही आदेश, पुरस्कार किंवा हकूम मिळाल्यास किंवा जे सदर मिळकतीमधील त्यांचे हक्क अंमलबजावणीकरिता वरील नमृद प्रक्रिया दाखल करण्यास इच्छुक असल्यास त्यांचे आक्षेप व दावे लिखित स्वरुपात पुष्ठ्यर्थ दस्तावेजासह निम्नस्वाक्षरीकारांना या सूचना प्रकाशनाच्या तारखेपासून पंधरा दिवसात कळवावे, कसूर केल्यास माझे अशिल असे समजतील की सदर मिळकतीच्या संदर्भात दावे किंवा आक्षेप अस्तित्वात नाही किंवा यानंतर ते अस्तित्वात असल्यात ते त्यागित मानले जातील व माझे अशिल दोन्ही पक्षांद्वारे विक्री व्यवहार पूर्ण करतील.

यावरील उल्लेखित मिळकतीचा परिशिष्ट

गाव विलेपार्ले (पू), तालुका-अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा येथे स्थित असलेले सीटीएस क्र. २११ (आता सीटीएस क्र. २११-ए) मोजमापित अंदाजे १२२८.८ चौ.मी. संलग्नित सर्व्हें क्र. ४१, हिस्सा क्र २२ (भाग) धारक जमिनीचे ते सर्व भाग व विभाग.

२७ ऑगस्ट, २०२१ रोजी

मे. के. आर. तिवारी ॲन्ड कं. वकील उच्च न्यायालय

प्लॉट क्र. २६-ए, हवा हिरा पार्क, कुरार गाव, मालाड (पू.), मुंबई-४०० ०९७

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि. (मल्टिस्टेट शेडचुल्ड बँक) कॉर्पोरेट कार्यालय : न्यु इंडिया भवन, ए. व्ही. नागवेकर मार्ग,

सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते

या रकमेच्या भाराअधीन राहील.

प्रभादेवी, मुंबई-४०००२५ सांकेतिक कब्जा सूचना (नियम ८ (१) अंतर्गत) सरफैसी ॲक्ट,२००२.

(स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता न्यु इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि.चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स औड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ (ऑक्ट ५४ सन २००२) आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०३.०६.२०२१ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. नरेशा पुंजाभाई झाला यांना सदर सूचनेतील नमूद केलेल्या टर्म कर्ज अंतर्गत रु. १०,६५,४३४.७० (रुपये दहा लाख पासष्ट हजार चारशे चौतीस आणि सत्तर पैसे मात्र) च्यासह प्रदानाच्या दिनांकापर्यंत मासिक दरासह संबंधित ०१.०४.२०२१ पासून 🗴 व. २% दराने दंडात्मक व्याज

वरील रकमेची परतफेड करण्यात श्री. नरेश पुंजाभाई झाला हे असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार यांनी खाली वर्णन करण्यात आलेली मिळकत/मत्तेचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २४ ऑगस्ट,

आणि सांपार्श्विक दराने त्यावरील प्र. व. १२% दराने पुढील व्याज या रकमेची परतफेड सदर

विशेषत: कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि.च्या रकम रु. १०,६५,४३४.७० समाविष्टीत ३१.०३.२०२१ पर्यंत व्याज च्यासह ०१.०४.२०२१ पासून १२% भविष्यातील त्यावरील व्याज, परिव्यय आणि प्रभार

मिळकतीचे वर्णनः

श्री. नरेश पी. झाला यांच्या मालकीचे फ्लॅट क्र.६१,१ला मजला, ब्लॉक क्र. डब्ल्यु-३६, श्री मावजीभाई राठोड सीएचएस लि., जुहु रोडलगत, रिलीफ रोड, रहेजा कॉलेजसमोर, सांताकुझ(प), मुंबई-४०० ०५४ (मोजमापीत ३९.१४ चौ.मी संलग्नीत ३५१ चौ. फु. चटई

प्राधिकृत अधिकारी ठिकाण: मुंबई न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि. दिनांक : २४,०८,२०२१

जाहीर सूचना

ला टिम मेटल ॲण्ड इंडस्टीज लिमिटेड नोंदर्गीकृत कार्यालय - २०१, नावकर प्लाझा, बजाज मार्ग, विले पालें (पश्चिम), मुंबई - ४०० ०५६. ई-मेल - cs.latimmetalgmail.com संकेतस्थळ - www.latimmetal.com

शहर अभियंता

कल्याण डोंबिवली महानगरपालिका,

कल्याण

सीआवएन - एल१९९९९एमएच१९७४पीएलसी०१७९५१ व्हीडिओ कॉन्फरन्स / इतर दुकश्राव्य माध्यमाद्वारे होणारी

कंपनीची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बाद्वारे अशी **सृच्चना** देण्यात वेत आहे की, कंपनी अधिनियम, २०१३ मधील लागू तरतुदी आणि त्वाअंतर्गत तय<mark>ा</mark>

केलेले नियम, तसेच कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेली दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल २०२० आणि ५ मे, २०२० रोजीबी परिपत्रके आणि भारतीय प्रतिभृती आणि विनिमय मंडळाचे दिनांक १२ 🖡 २०२० रोजीचे परिपत्रक यांच्या अनुपालनार्ध वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आयोजनासाठी कादलेल्य गोटीसींमधील कामकाज करण्यासाठी ला टिम मेटल ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) ची ४५ वी वार्षि<mark>य</mark> सर्वसाधारण सभा शुक्रवार २४ सप्टेंबर, २०२१ रोजी दुपारी ३ वाजता व्हीडिओ कॉन्फरन्स / इतर दुकश्रा<mark>व</mark> त्या समभागधारकांचे ई-मेल आयडी कंपनीकडे किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपण्ट्सकडे नोंदवले गेले आहेत अना

वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि विलीय वर्ष २०२०–२०२१ चा वार्षिक अहवाल इलेक्टॉनिक पदार्ती पाठवण्यात आला आहे. उपरोक्त कागदपत्रे कंपनीचे संकेतस्थळ www.latimmetal.com वर तसेच शेअ बाजाराच्या www.bseindia.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. एमसीए आणि सेबीच्<mark>य</mark> परिपत्रकांनुसार, कोणत्याही समभागधारकाला वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि वार्षिक अहवाल यांच्<mark>य</mark> प्रती पाठविल्वा जाणार नाहीत. ई-मेल पत्ता नोंदणी आणि अद्ययावत करण्यासाठीची पद्धत -

ए) कागदोक्त समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी फोलिओ क्रमांक, सदस्य / सदस्यांचे नाव आ<mark>ण</mark>ि पॅन कार्ड किंवा आधार कार्डाच्या स्वसाक्षांकित स्कॅन प्रती यासारख्या आवश्यक कागदपत्रांस cs.latimmetal@gmail.com / scs_pl@yahoo.co.in / service@satellitecorporate.com येथे ई-मेल कराय बी) ज्या सदस्यांकडे समभाग डिमॅट स्वरुपात असतील त्यांनी ई-मेल पत्ता नोंदणीसाठी संबंधित डिपॉझिट पार्टिसिपण्ट्सशी संपर्क साधावा, ही विनंती.

दरस्थ ई-मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-मतदान करण्यासाठीची पद्धत -वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसमध्ये दिलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्वासाठी कंपनीने तिच्<mark>य</mark> समभागधारकांना ई-मतदान सुविधा पुरवत आहे. यात्रिवाय, वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-मतद<mark>ा</mark>

करण्यासाठीही कंपनी सुविधा पुरवत आहे. समभाग धारण करणाऱ्या समभागधारकांना दुरस्थ ई-मतदान आ<mark>प</mark>ि वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-मतदान करण्यासाठीच्या इलेक्ट्रानिक पद्धत / प्रत्यक्ष मतदान पद्धतीची प्रक्रि<mark>या</mark> वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसमध्ये पुरवली जाईल. अंतिम लाभांश आणि नोंद दिनांक

समभागधारकांनी वाची नोंद घ्यावी की, दिनांक २८ जून, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्<mark>ये</mark> वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये समभागधारकांच्या मान्यतेच्या अधीन राह्न, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्<mark>य</mark> वित्तीय वर्षांच्या ८८,३१,४३० एवळ्या इकिटी समभागांवर रु. १०/- प्रत्येकी दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्ये<mark>व</mark> इकिटी समभागावर ५ टक्के या दराने म्हणजे ६. ०.५० अतिम लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली आहे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घोषित झाला तर, ईसीएस/एनएसीएच द्वारे पात्र सदस्यांच्या संबंधित वी खात्यांमध्ये लाभांश जमा केला जाईल. लाभांश प्राप्त करण्यासाठीची पात्रता निश्चित करण्यासाठी २१ सप्टेंब<mark>र</mark> २०२१ ही नोंद दिनांक राहील. कोणत्याही विलंबाशिवाय लाभांत्र प्राप्त करण्यासाठी समभागधारकांना विनंती आ की, त्यांनी कंपनीचे निवंधक आणि समभाग हस्तांतरण अभिकर्ता म्हणजे संटेलाईट कार्पेरट सर्जिसेस प्रा. लि. ए १०६–१०७, दत्तानी प्लाझा, ईस्ट वेस्ट इंडस्ट्रीयल कंपाऊंड, अंधेरी-कुर्ला मार्ग, सफेद पूल जवळ, साकीनाका, मुं<mark>क</mark> – ४०००७२, तूरध्वनी – ०२२ २८५२०४६१/४६२ येथे त्यांच्या बँक खात्याचा तपशील अद्ययावत करून घ्या<mark>वा</mark>

वार्षिक सर्वसाक्षारण सभेगध्ये घोषित झाल्यास, लाघांशावरील कर वित्त अधिनियम, २०२०च्या अनुषंगाने, १ एप्रिल, २०२० पासून समभागधारकांना मिळणारा लाभांश उत्पन्न करपात्र आहे. त्यामुळे, जर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये लाभांत्रा घोषित झाला तर, सदर अंतिम लाभांत्रा अ<mark>द</mark> करताना लाग् असलेल्या दरानुसार टीडीएस कपात करणे कंपनीसाठी आवश्यक राहील.

समभागधारकाच्या निवासाची स्थिती आणि आवकर अधिनियम, १९६१ मधील तरतुर्दीनुसार समभागधारक<mark>ान</mark> दाखल केलेली आणि कंपनीने स्वीकृत केलेल्या कागदपत्रांनुसार टीडीएसचा दर कमी-अधिक होऊ शकत<mark>े</mark> विविध प्रवर्गांसाठीचा लागू दर पाहण्वासाठी समभागधारकांना विनंती आहे की, त्यांनी वित्त अधिनियम, २०२ आणि त्यामध्ये झालेल्या सुधारणांचा संदर्भ घ्यावा. टीडीएसच्या दराचा तपशील, सुट असलेली कागदपत्रे आ<mark>ण</mark>ि संबंधित कागदपत्रे दाखल करण्यासाठीची प्रक्रिया पाहण्यासाठी समभागधारक कंपनीचे संकेतस्थ<mark>ळ</mark> www.latimmetal.com लाही भेट देऊ शकतात.

कंपनीच्या समभागधारकांसाठी मतदानाचा कालावधी २१ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ९ बाजता सुरू होऊ<mark>न</mark> २३ सप्टेंबर, २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता समाप्त होईल. या कालावधीमध्ये, १७ सप्टेंबर, २०२१ या क ऑफ तारखेला कागदोपत्री किंवा डिमॅट स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या<mark>च</mark> मत देता येईल. ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी पात्र सदस्यांची निश्चित करण्याच्<mark>य</mark> उद्देशाने १७ सप्टेंबर, २०२१ ही कट ऑफ तारीख आहे. ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ई–मतदान उपलब्<mark>ध</mark> करून दिलें जाईल आणि ज्या सदस्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत नोंदवले नाही अशा सदस्यांना ४५ व वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मतदान करता येईल. ज्या सदस्यांनी दरस्य ई-मतदानाद्वारे आपले मत नोंदवले आहे असे संदस्या ४५ व वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकतील मात्र मतदान करण्यासाठी ते पात्र ठरणार नाही<mark>त</mark> नोटीस जारी केल्यानंतर परंतु कट ऑक तारखेपूर्वी ज्या व्यक्तींनी समभाग घेतले आहेत आणि कंपनीचे सदस्य बन्<mark>ल</mark> आहेत असे व्यक्ती ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ई-मतदान करण्यासाठी एनएसडीएलशी संपर्क साधाया. कंपनीची सदस्य नोंदवही आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका बधवार २२ सप्टेंबर, २०२१ ते शुक्रवार, २४ सप्टेंब<mark>र</mark> २०२१ दरम्यान (दोन्ही दिवसांसह) वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता बंद राहील.

वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासंदर्भात काही तक्रारी किया गाऱ्हाणे असतील तर पहुंची म्हा<mark>त्र</mark> व्यवस्थापक, एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, चौथा मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअ परळ, मुंबई ४०० ०१३, ई-मेल – evoting@nsdl.co.in, १८००-२२२-९९० या क्रमांकावर संपर्क साधाव<mark>ा</mark>

दिनांक - २६ ऑगस्ट, २०२१

ला टिम मेटल ॲण्ड इंडस्टीज लिमिटेडकरि<mark>त</mark>ा

राहल तिबाडिया व्यवस्थापकीय संचालक